PUBLIC NOTICE

It is brought to the notice of members and residents of CTS No. 27 A (pt), 274 A (pt), of village Wadhivali, known as Ramtekdi, opp. Nanak Bhojwani Udyan, M.S. Colony, Chembur, Mumbai - 400074 admeasuring approx 7515.61 Sq. Mtrs. for "Ramtekdi SRA CHS (Prop.)" as per Reg. 33(10) of DCPR -2034 in the M/W ward is approved by CEO(SRA) & LOI was issued u/no. SRA/ENG/2761/MW/ STGL/LOI dated 18.08.2022 for development under Rehabilitation Scheme to M/s Siddharth Enterprises through their Licensed Surveyor Shri. R.R. Khandeparkar of M/s V.S. Vaidya & Associates. LOI available at society office for information.

M/s Siddharth Enterprises

Date: Place - Mumbai

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते कि, श्रीमती सुमन भानुदास हंकारे ह्या शास्त्रीनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्त्था मर्या. च्या इमारत क्र.३ च्या २ ऱ्या मजल्यावर स्थित सदनिका क्र.२०७ च्या मालक आणि शेअर प्रमाणपर प्रत्येकी रु.५०/-चे ५ पूणा भरणा शेअरचे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिदेशन न करता बांद्रा पूर्व मुंबई येथे उपरोक्त सदनिका क्र. २०७ मध्ये राहत होत्या तेथे १९/०५/२०२० रोजी निधन झाले. मयत श्रीमती समन भानदास हंकारि यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. किशोर भानुदास हंकारे यांनी मयत श्रीमती समन भानुदास हंकारे यांच्या वरील नमूद सदननिका क्र.२०७ साठी १००% वारसदार म्हणून अर्ज केला आहे. जर कोणालाही श्री. किशोर भानुदास हंकारे यांच्या नावे होणाऱ्या सदर सदनिकेच्या हस्तांतरनासाठी आक्षेप असल्यास त्याने /तिने निम्नस्वाक्षरिधारकांना संपर्क करावा. या

> सही / सन्मा. अध्यक्ष

शास्त्रीनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संथा मर्यादित करिता, रूमनं. २१०, इमारतक्र.३ ा.भू.क्र.६२९ पैकी १२ ते ६१ (पार्ट) शास्त्रीनगर, आबासाहेब शिंदे मार्ग, बांद्रा पूर्व मुंबई ४०००५१.

प्रसंगी निम्नस्वाक्षरिधारकांना १५ दिवसात माहिती

किंवा संपर्क न केल्यास सदर सदनिका श्री. किशोर

भानुदास हंकारे यांच्या नावे हस्तांतरण केली

जाईल.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr.Kaluram Chaudhary of flat owner no.J/0901,Om Solitare CHS.Ltd., Planetaria Complex, Behind New Fire Brigade, Bhayander (West, Dist.; Thane 401101. The First sale Original builder Agreement between M/s.Suprem Construction Co. Kaluram Babulalji Chaudhary dated 24th JUNE 2015 have been lost in respect of said flat. FIR Lost Report No.16424-2022 has been filed at Mira Bhayander police station.

Any person/s having any claim shall file an objection in writing alongwith documentary evidence at Flat No.208. Shastrinagar 3A Dr Ambedkar Road Bhayander(west), Dist.Thane -401101 within 14 days from the date of this notice, failing which it shall be assumed that no any person/s has any claim whatsoever on the said flat, of which please take a note.

> Poonam B.Talwar Advocate, High Court

जाहीर सूचना

स्वर्गीय श्री. उमेश वासुदेव नाईक हे रूस्तमर्ज मेरीडीयन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि<mark>मिटेड,</mark> यांचा पत्ता<mark>-एम.जी. रोड, चारको</mark>प गाव, कांदिवली (पश्चिम), मंबई-४०००६७ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून उल्लेख) या सोसायटीचे पदस्य असन सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅर क्र.बी–१९०४ चे धारक असून यांनी श्रीमती रजनी उमेश नाईक व श्री. नंदन उमेश नाईक यांना वारसदा नेमले होते, यांचे ०८.१०.२०२१ रोजी निधन झाले वारसदारांनी त्यांच्या नावे मयत सदस्याचे सदर फ्लॅट जागेचे हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन् दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा / आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपरे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तर्तुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दां निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित रूस्तमजी मेरीडीयन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटे दिनांक: ०५.०९.२०२२ सही/

मा. सचिव

ठिकाण: मुंबई

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

एसव्हीसी इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२३२०१एमएच१९८९पीएलसी५३२३२ नॉदणीकृत कार्यालयः ३०१, शुभम सेंटर-१, तिसरा मजला, होली फॅमिलि जवळ ४९१, कार्डिनल ग्रेशियस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९९.

वेबसाईट : svcindustriesltd@gmail.com ईमेल: www.svcindustriesltd.com सूचना

ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वा. व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) आणि अन्य दृकराव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा. २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ तरतदींनसार सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आयोजित केली जाईल

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षाचे लेखापरीक्षित आर्थिक विवरण आणि वित्तीय वर्ष २०२१-२०२२ . . वा वार्षिक अहवाल यासह तेथे व्यवसायावर विमर्श करण्याची सभेची सुचना केवळ सर्व सभासदांना ईमेलद्वारे गठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या तरतुर्दीनुसार कंपनी किंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागी आणि कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे नोंदणीकृत

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सेबी चे नियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार सचना देखील याद्वारे दिली जाते. की सदस्य आणि शेअर्स कंपनीच्या आगामी ३१ व्या वार्षिक सर्वसाधार सभेच्या संदर्भात २२ सप्टेंबर २०२२ ते २८ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) कंपनीची हस्तांतरण पुस्तके

नदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की, ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.svcindustriesltd.com वेबसाइटवर उपलब्धे करून देण्यात आला आहे आणि शनिवार आणि रविवार वगळता सर्व कामकाजाच्या दिवशी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार ई-व्होटिंगद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो. मतदानासाट नदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेमध्ये छापलेल्या सूचना काळजीपूर्वक

ई-व्होटिंगच्या उद्देशाने कंपनीने ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला नियुक्त केले आहे. भागधारक ई-व्होटिंग वेबसाइटवर लॉग इन करू शकतात म्हणजेच https://

nstavote.linkintime.co.in खालील मतदान कालावधीत: रमोट ई-व्होटिंगची सुरुवात 📗 रविवार, २५.०९.२०२२ स.९.०० वा.

मोट ई-व्होटिंगची समाप्ती मंगळवार, २७.०९.२०२२ सायं.५.०० वा.

परोक्त कालावधीनंतर कोणत्याही ई-वोटिंगला परवानगी दिली जाणार नाही एसव्हीसी इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ७ सप्टेंबर २०२२

सही/ संजय अग्रवा मुख्य वित्त अधिकारी

Place: Mumbai

Date: 06th September, 2022

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड

सीआयएन:एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७ **नोंदणीकृत कार्यालय**: ४१०/४११, खटाव हाऊस, मोगललेन, माहिम (प.), मुंबई–४०० ०१६. दुर::०७९-४०२०९२००-९, ई-मेल:secretarial@refnol.com, वेबसाईट:www.refnol.com सूचना

याद्वारे नोटीस दिली गेली आहे की, **रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड**ची ४१वी वार्षिक सर्वसाधा समा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी), अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरित

संप्रेषण आणि सभेची नोटीस www.refnol.com कंपनीच्या वेबसाइटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाइटवर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. वित्तीय वर्ष २०२१–२०२२ च्या वार्षिक अहवालासह एजीएमच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ईमेलद्वारे पाठविल्या गेल्या आहेत, ज्यांचे ईं–मेल ७ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनी/डिपॉझिटरी गर्टिसिपन्टकेडे नोंदणीकृत आहेत. एजीएमच्या नोटिसात टीपमध्ये प्रदान केलेल्या ईमेलच्या नोंदणीसाठीच्य प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा अशी विनंती सदस्यांना केली जाते. सदस्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की:-

- कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ आणि त्यानुसार वेळोवेळी सुधारित केल्यानुसार संबंधित नियम आणि सेबी (अधिसूचनांमध्ये नमूद्र केलेले दायित्व व प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार एजीएम सूचनंत नमुद्र विषयावर विमर्ष करण्याकरिता नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविल्या जाणाऱ्या रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टमद्वारे विमर्ष केले जाईल तसेच एजीएमच आयोजन देखील इलेक्ट्रॉनिक पद्धतीन केले जाऊ शकते.
- रिमोट ई-मतदान २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि आणि २८ सप्टेंबर, २०२ रोजी सायं.५.००वा. संपेल, त्यानंतर रिमोट ई-मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही
- कट ऑफ तारीख (रेकॉर्ड डेट) अर्थात गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी, प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य फक्त एजीएमच्या सूचनेत सर्व व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्यास पात्र असतील.
- नोटीस पाठविल्यानंतर शेअर्स ताब्यात घेऊन कंपनीचे सदस्य झालेली कोणतीही व्यक्ती, कट ऑप तारखेला शेअर्स ठेवून evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून आपला लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवू शकतो.
- इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाची सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल (ई-मतदान). एजीएम अगोदर रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करणारे सभासद व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये हजर राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही आणि ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्य नोंदीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकाच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले असेल त्य व्यक्तीस एजीएमवर रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंग सुविधा मिळण्याचा हक्क असेल.
- ज्या सदस्यांना एजीएमपूर्वी किंवा दरम्यान सहाय्यता पाहिजे असेल ते व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभा होण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक मतदानासाठी एनएसडीएलशी १८००-१०२०-९९० व १८००-२२४-४३० वर संपर्क साधू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकतात.

पुस्तक बंद करणे:

कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ चे नियम ४२ नुसार ४१व्या एजीएमनिमिन २३ सप्टेंबर, २०२२ ते २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक भागहस्तांतरण पस्तक बंद राहतील.

सदस्यांना त्यांचे सर्व पत्रव्यवहार रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट-मे. लिंक इनटाइम इंडिया प्रा लिमिटेड (प्रशासन कार्यालय), ५वा मजला, ५०६ ते ५०८, अमरनाथ बिझिनेस सेंटर-१ (एबीसी-, गाळा बिझिनेस सेंटरच्या बाजुला, सेंट झेव्हिअर्स कॉलेज कॉर्नरच्या जवळ, सी.जी. रोड 9), गाळा बिझिनेस सेटरच्या बाजुला, सट झाव्हअस कालण फानरच्या चन्च्य, एलिसब्रिज, अहमदाबाद–३८०००६ (संपर्क क्रमांक:०७९–२६४६५१७९) (ईमेल ahmedabad@linkintime.co.in) वर कळवू शकता रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडकरि

ठिकाणः अहमदाबाद

बिलाल टोपीया

प्रोझोन इन्टु प्रॉपर्टीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १०५/१०६, तळमजला, ड्रीम स्क्वेअर, दलिया इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. **दुरध्वनी**:९१-२२-६८२३९०००/९००१, वेबसाईट:www.prozoneintu.com ई-मेल:investorservice@prozoneintu.com

१५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगची सूचना सूचना देण्यात येत आहे की, **प्रोझोन इन्टु प्रॉपर्टीज लिमिटेड** (कंपनी) ची १५वी वार्षिक सर्व

(एजीएम) ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु.१.००वा. १५व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हेडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कोविड–१९ प्रादुर्भाव लक्षात घेता कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आरि

महकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० र्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांव । मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रव क्र 0२/२०२२ दिनांक ५ में, २०२२ (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिमृती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्चलोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) आणि मेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२०, सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ आरि सेबी परिपत्रव क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ नुसार वार्षिक सर्वसाध प्तभा घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव गाध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे.

एजीएम सूचना व २०२१–२०२२ करिता कंपनीच्या वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए)/ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहे आवश्यक परिपन्नकानुसार वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकात रद्द करण्यात आल आहे. एजीएम सूचनेसह २०२१–२०२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.prozoneintu.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> आणि आरटीएच्या www.instavote.linkintime.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभाग ोण्याची पद्धत देण्यात आली आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत प्रभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

रजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सदस्यांना रिमोत ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याशिवाय, ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष शेअर्स आहेत केंवा ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत केलेला नाही, त्यांच्यासाठी कंपनी एजीएमपूर्वी रिमोत ई–व्होटिंगद्वारे किंवा त्यादरम्यान ई–व्होटिंग प्रणालीद्वारे त्यांचे मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. एजीएम (ई–व्होटिंग). एजीएम दरम्यान रिमोट ई–व्होटिंग/ई–व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया/पद्धती एजीएग सचनेमध्ये प्रदान केली आहे.

. गर शेअरहोल्डर्सचा ईमेल आयडी कंपनी/तिचे रजिस्ट्रार आणि शाम ट्रान्सफर एजंट आरटीए/डिपॉझिटरीजमध् आधीच नोंदणीकृत असेल, तर ई-मतदानासाठी लॉगइन तपशील नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवले जात आहेत एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

,मसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांच्या अनुषंगाने, वार्षिक अहवाल/लॉगिन क्रेडेन्शियल्सच्या इलेक्ट्रॉनिक प्रती प्राप्त करण्यासाठी, शेअरधारकांना त्यांचे ईमेल आयडी अद्यतनित करण्याचा सल्ला दिला जातो ज्यांनी आधीच नोंदणी केलेली नाही:

ागधारक धारण

- शेअर्स धारक शेअरहोल्डर्स १) फिजिकल मोडमध्ये सेबी परिपत्रक क्र SEBI/HO/MIRSD/ MIRSD_RT-MB/P/CIR/2021/655 दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ रोजी नुसार रीतसर भरलेला फॉर्म आयएसआर-१ कंपनी/रजिस्टार आणि कंपनीच्या शेअर टान्सफर एजंटला म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. सबमिट करून त्यांचा ईमेल पत्ता भौतिक मोडमध्ये शेअर्स अपडेट करू शकतात.
- नमुना आयएसआर-१ कंपनीच्या वेबसाइटवर https://content.appsources.com/s/91341600969113653/uploads/Imag PHYSIC-L-SH-REHOLDERS-KYC-UPDATION-9616350.pdf

डिमॅट स्वरुपात शेअर्स वारण करणारे भागधारक

शेअरहोल्डर्स ज्यांनी डीमटेरियलाइज मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आ त्यांनी अद्याप त्यांचा ईमेल पत्ता अपडेट केलेला नाही, त्यांनी डीपींनी विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून त्यांच्या डिपॉझिटरी सहभागी (डीपी) सोबत त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली आहे.

आरटीएवर नमूद केलेल्या भागधारकांना ई–व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल प्रदान करेल, आवश्यक कागदपः आणि भागधारकांकडून माहिती मिळाल्यानंतर.

पुढे शेअरधारकांकडून कंपनीच्या गुंतवणूकदार आयडीवर म्हणजे investorservice@prozoneintu.com वर एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना मिळाल्यानंत शे अरधारकां कडु न कंपनी शेअरधारकांना ते प्रदान करण्याची व्यवस्था करेल.

एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग बाबत तुम्हाला काही समस्या किंवा शंका असल्यास, भागधारक **श्री**. **राजीव रंजन**, सहाय्यक उपाध्यक्ष यांच्याशी enotices@linkintime.co.in या ईमेल आयडीवर किंव दूरध्वनी क्रमांक +९१ २२ ४९१८६००० वर संपर्क साधू शकतात.

वरील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि तं मसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करते.

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०६.०९.२०२२

अजयेंद्र प्रताप जैन सीएस व मुख्य सक्षम अधिकार्र

प्रोझोन इन्द्र प्रॉपर्टीज लिमिटेडकरित

PLANTER'S POLYSACKS LIMITED

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE & E-VOTING

CIN: L19129MH1985PLC243116

Regd. Off: Office No. 1401, Realtech Park, Plot No. 39 / 2, Sector No. 30A, Vashi, Navi Mumbai, Maharashtra 400703.

NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on **Friday, 30th September, 2022 at 09:00 a.m.** at the Registered Office of the Company at Office No. 1401, Real Tech Park, Plot No. 39/2, Sector No. 30A, Vashi, Navi Mumbai 400703.

The dispatch of Annual report along with Notice of AGM for the year 2022 is completed through electronic mode and members are hereby informed that the Notice of the 37th AGM, Annua Report and Remote e-voting instructions are also available on company's website https://www.planterspolysacks.com/_and is also available on the website of BSE Limited www.bseindia.com.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 th Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide the facility of casting votes using Electronic Voting System from a place other than the venue of the meeting ('remote evoting') to its shareholders for transacting the business contained in the Notice.

The remote e-voting period commences on **Tuesday, September 27, 2022 at 9:00 a.m. and ends on Thursday, September 29, 2022 at 5:00 p.m.** No remote e-voting shall be allowed beyond the said date and time. A member, whose name appears in the register of Members / Beneficial owners as on the cut-off date, i.e. Friday, September 23, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting.

Any person who becomes a member of the company after dispatch of the Notice of the meeting and holding shares as on **cut-off date Friday, September 23, 2022,** may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the Notice of the AGM uploaded at our website https://www.planterspolysacks.com/ and website of CDSL www.evotingindia.com

The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remot e-voting may vote at the AGM through Ballot paper for all business specified in the Notice. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall no

be entitled to cast their vote again. In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contac at CDSL email: <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u>, Tel: 1800 200 5533

Notice is hereby given u/s 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share transfer book shall remain closed from Saturday, September 24, 2022 to Friday September 30, 2022 (both days inclusive).

By order of the Board of Director Sandeep Jha Company Secretary & Compliance Officer

क्वेस्ट सॉफ्टटेक (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल७२२००एमएच२०००पीएलसी१२५३५९ **कार्यालयः** सी–७५१७६, ७वा मजला, प्लॉट क्र. २२४, सी विंग, मित्तल कोर्ट, जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई ४०००२१

२३वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-वोटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की केस्ट सॉफ्टटेक (इंडिया) लिमिटेड (सीआयएन एल७२२००एमएच२०००पीएलसी१२५३५९) च्या सदस्यांची २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शक्रवार ॰ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता, १०२ अमेय हाऊस, व्हिलेज आंबिवली, आझाद नगर जंक्शन ढे, स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंकेच्या वर, अंधेरी पश्चिम, मुंबई -४०००५३ येथे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाव

कंपनीने मंगळवार, ०६ सप्टेंबर २०२२ रोजी वार्षिक अहवालासह एजीएम ची नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवर्ल अपने ज्यां है मेल पत्ने कंपनी (डिपाझिटरीजाम्ब्ये नींदणीकृत आहेत, सहवाचिता सहकार मंत्रालयाने ५ में रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि १३ जानेवारी २०२१ च्या परिपत्रकांसह २०२५ सेबीने आप्ताया परिपन्नक क्र. सेबी/एचओ, सीएफडी, सीएमडी१/सीआयआर,पी/२०२०/९५९ दिनांक १२ मे २०२० आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि यद्याच्या तरतुर्दीचे पालन करून आणि सेबी (लस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन

२९२) - उपार. वितरीय वर्ष १०२१-२२ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.auestsoftech.co.in या वेबसाइटवरून आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवरून, म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि कंपनीच्या निबंधव भाणि हस्तांतरण प्रतिनिधी, पूर्वाशेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वा) च्या www.purvashare.cor बसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४, २०१४ च्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून इएङ्ख सूची विनियमांच्या सामान्य बैठकी आणि नियमन ४४ वरील सचिवीय मानक २, कंपनीला तिच्या सदस्यांना २: .. II एजीएममध्ये विमर्श करण्याकरिता प्रस्तावित केलेल्या सर्व ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इलेक्ट्रॉनिव ।तदानाची सविधा देताना आनंद होत आहे. सदस्य इलेक्टॉनिक मतदान प्रणाली (रिमोट ई-व्होटिंग) वापरून त्यांचे म देऊ शकतात. रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि गुरुवार. २९ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. रिमोट ई-वोटिंग कालावधीच्या शेवटी. सविध

न्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये ोंदवले गेले आहे, म्हणजे कट-ऑफ तारखेला शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ फक्त रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा ला वेण्यास पात्र असेल, जो व्यक्ती सदर कट-ऑफ तारखेनुसार सदस्य नाही त्याने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशा

. जे सभासद एजीएमला उपस्थित राहिले आणि ज्यांनी आधीच मतदान केले नाही त्यांच्यासाठी एजीएम दरम्या दानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सभासद देखी नीएममध्ये सहभागी होऊ शकतात परंत त्यांना पन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

नेलद्वारे कंपनीचे संप्रेषण प्राप्त करणे निवडून आम्ही सदस्यांना पर्यावरण संरक्षणासाठी आमच्या वचनबद्धतेचे समर्थन ण्यास उद्यक्त करतो. डीमॅट स्वरूपात शेंअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी. ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत केलेले रीत, त्यांचा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत करण्याची विनंती केली जाते आणि गस्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना इलेक्टॉनिक स्वरूपात वार्षिक अहवाल २०२१-२०२२ करित

त्यांचे ईमेल पत्ने कंपनीच्या आरटीए, पूर्वाकडे अपडेट करण्याची विनंती केली जाते. ठरावांवरील निकाल एजीएमच्या समाप्तीपासून ४८ तासांनंतर घोषित केले जातील आणि ठरावांच्या बाजूने आवश्यक मते मिळण्याच्या अधीन राहून एजीएमच्या तारखेला ठराव पारित केले जातील असे मानले जाईल. ।पासनीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या कॉर्पोरेट वेबसाइटवर उपलब्ध असतील आणि बीएस लेमिटेडला कळवले जातील. कायद्याच्या कलम ९१ नुसार पुढे सूचना देण्यात आली आहे की, सभासदांची नोंदर्ण आणि भाग हस्तांतरण पुस्तक मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह या कंपनीच्या एजीएमच्या उद्देशाने बंद राहतील. केस्ट सॉफ्टटेक (इंडिया) लिमिटेडकरित

ठिकाण : मंबई दिनांक: ६ सप्टेंबर २०२२

धीरेन कोठार्र

अनुपालन अधिकारी

मॅराथॉन नेक्स्टजेन रियाल्टी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः मॅराथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन.एम.जोशी मार्ग, लोंअर परळ, मुंबई-४०००१३. **दूर**.:०२२-६१५८८४८४ **फॅक्स**:०२२-६१५८८४१० **सीआयएन**:एल६५९९०एमएच१९७८पीएलसी०२००८० ई-मेल: shares@marathonnextgen.com वेबसाईट: www.marathonnextgen.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधा/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित होणारी ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

सप्टेंबर, २०२२ रोजी दु.३.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटेस) रेग्यलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयादारे वितरीत तर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (आवश्यक परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळाचे परिपत्रकानुसार १२ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

व्हीसीओव्हीएएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना माहिती आणि सूचना एजीएमच्या नोटिसला नोट्समध्ये स्पष्ट केल्या आहेत. व्हीसी/ओव्हीएएमद्वारे भाग घेत असलेल्या सदस्यांची कंपनी अधिनियम २०९३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम उद्देशाने गणना केली जाईल.

संबंधित परिपत्रकाचे पालन करून, एजीएमची नोटीस आणि वित्तीय वर्ष २०२१-२०२२ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविला गेला आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डीपीकडे नोंदणीकृत आहेत. उपरोक्त कागदपत्रे कंपनीच्या वेबसाइटवर आणि बीएसई लिमिटेड आणि एनएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील. मात्र उपस्थित राह् शकतात आणि व्हीसी/ओएव्हीएम फक्त भाग घेऊ शकतात. पस्तक बंद करणे:

. कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ यातील तरतुदी त्यातील नियमावली यानुसार आणि सेबी (एलओडीआर नियमने २०१५ यातील नियमन क्रमांक ४२ यानुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर्स आणि शेअर ट्रान्स्फर बुक ह्य नोंदवल्या शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद ठेवण्यात

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुदी, ज्यांचे सहवाचन त्यात केलेल्या नियमावलीसोबत होते; आणि सेबी (एलओडीआर) नियमने २०१५ यातील नियमन ४४ नुसार ही कंपनी, २३ सप्टेंबर २०२२ या निश्चित केलेल्या कट-ऑफ तारखेला कंपनी शेअर धारण करणारे शेअरधारक यांना एजीएममध्ये यावा यासाठी सविधा उपलब्ध करून देत आहे. मतदारांना, त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेमार्फत मिटींगच्या जागेव्यितरितः इतर ठिकाणाहून करता येईल. (दुरुवरून–ई–मतदान). कंपनीने ही ई–मतदान यंत्रणा पुरविण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) या संस्थेला नेमले आहे. कंपनी कायदा २०१३ आणि त्याची नियमावली यातील तरतुर्दीनुसार तपशिल खालीलप्रमाणे आहे:

- १. एजीएमची सूचना तसेच वार्षिक अहवाल वितरण आणि विद्युत स्वरुपाने पाठविण्याचे काम पूर्ण केल्याची
- तारीख: ०६ सप्टेंबर २०२२. दरवरून मतदान करण्याचा कालावधी:

दिनांक: ०६.०९.२०२२

- प्रारंभ: २६ सप्टेंबर २०२२ रोजी स.९.००वा. समाप्ती: २८ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.००वा.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यास दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर परवानगी दिली
- सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सुचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.marathonnextgen.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. आणि एजीएम सुचना व वार्षिक अहवाल एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com, व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- परिपत्रकानुसार ज्या सदस्यांची ई-मेल नोंद नाहीत. त्यांनी त्यांचे ई-मेल share@marathonnextgen.com वर त्यांच्या विनंतीसह पाठवावे. तसेच फोलिओ क्र. डीपीआयडी/क्लाईंट आयडी तसेच वैध ई-मेल नोंदणीसाठी पाठवावे.
- जर तुम्हा सदस्यांना ई-मतदानासंबंधी काही प्रश्न असतील तर त्यासाठी तुम्ही www.evoting.nsdl.com येथील वारंवर विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि येथे उपलब्ध असलेले ई-वोटिंग मॅन्युअल पहावे किंवा तुम्ही **कुमारी दिव्या एन.**, एव्हीपी, ॲड्राईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि. त्यांचे कार्यालयाचा पत्ता १९/२०, जाफेरभॉय संडस्ट्रीयल इस्टेट, १ला मजला, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ येथे आणि/किंवा त्यांचा फोन क्र.:२८५९६०६०/६०६०, फॅक्स:२८५०३७४८, ई-मेल: divyan@adroitcorporate.com येथे संपर्क करावा.
- कोणत्याही सदस्यास त्याचे मतदानाचा हक्क दुखरून बजावल्यानंतरसुद्धा (रिमोट ई-वोटिंगमार्फत) एजीएममध्ये सहभागी होता येईल. मात्र त्याला सभेत पुन: मतदान करता येणार नाही.
- सदस्यांना व्हीसी /ओएमव्हीएम मार्फत उपस्थित राह्न कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्य

सही/ के.एस. राघवन कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

ठिकाण : मंबई

दिनांक : ०७ सप्टेंबर २०२२

थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : एल १८ १० ९ एमएच २० १० पीएलसी २० ९३० २ **नोंदणीकृत कार्यालयः** ५०, केवल इंडस्ट्रियल इस्टेट, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम),

मुंबई-४०००१३; **दूरध्वनी क्रमांक:** (०२२) ६६६०७९६५; ई-मेलः investor tsil@banggroup.com, वेबसाईट : www.thomasscott.org

१ २ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, पुस्तक बंद करणे आणि ई-वोटिंगची माहिती

दि.०६.०९.२०२२ रोजी प्रकाशित झालेल्या आमच्या वृत्तपत्रातील जाहिरातींच्या संदर्भात, याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३०.०९.२०२२ रोजी दुपारी ०१.३० वा (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम द्वारे कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन अँण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन, २०१५ (लिस्टिंग रेखुलेशन), एमसीए सामान्य परिपत्रक ०२/२०२२ दिनांक ०५.०५.२०२२ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३.०५.२०२२ आणि या संदर्भात जारी केलेली इतर परिपत्रके, (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित) नुसार सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांनी कंपनी/निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/

डेपॉझिटरी सहभागींकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदवला आहे आणि सूचना विद्युत पध्दतीने पाठवण्याचे काम दि.०६.०९.२०२२ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. संपूर्ण वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, म्हणजे www.thomasscott.org, बीएसई

निमेटेडच्या वेबसाइटवर, म्हणजे www.bseindia.com/www.nseindia.com आणि https://www.evoting.nsdl.com/ वर.

जयंद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) निया २०१४ च्या नियम २० नुसार, २०१४ मध्ये सुधारणा केल्याप्रमाणे आणि सूची नियमांचे विनियम ४४ वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य कट-ऑफ तारीख म्हणजे शुक्रवार दि.२३.०९.२०२२, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ राकतात. कंपनीने एजीएममध्ये रिमोर्टे ई-व्होटिंग/ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सुविधा प्रदान केली आहे. सदस्य www.evoting.nsdl.com पोर्टलवर रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे त्यांचे मत देऊ शकतात.

ईमेल पत्ता नोंदणीं/अपडेट करण्याची पद्धतः या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी

- कंपनी/आरटीएकडे नोंदणी करावी. ज्या सदस्यांचे शेअर्स वास्तविक स्वरूपात आहेत त्यांनी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, शेअ सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्कॅन केलेली स्व-साक्षांकित प्रमाणित प्रत) investor.tsil@banggroup.com वर ईमेलद्वारे प्रदान करण्याची विनती केली आहे.
- ज्या महम्यांचे शेअर्म हीमॅर स्वरूपात आहेत त्यांना हीपीआयडी-क्लायंर आयडी (१६ अंकीडीर्प आयडी + क्लायंट लाभार्थी आयडी किंवा १६-अंकी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) प्रदान करण्याची विनंती केली जाते. पॅन कार्ड), आधार (आधार कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन कॉपी) investor.tsil@banggroup.com वर् र्द्यालहारे पटान करण्याची विनंती केली आहे

पर्यायाने भागधारक/सदस्य वर नमूद केलेली कागदपत्रे देऊन ई-व्होटिंगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनंती करू शकतात.

र्जीएममध्ये सामील होण्याची पद्धत एनएसडीएल इन्होरिंग सिस्टीमच्या ॲक्सेस अंतर्गत एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या खालील पायऱ्यांद्वारे सदस्य प्रवेश करू शकतात. यशस्वी लॉगिन केल्यानंतर, सदस्य कंपनीच्या नावासमोर 'सामान्य सभेत सामील व्हा' मेनू अंतर्गत उपलब्ध व्हीसी/ओएव्हीएम लिंकवर क्लिक करू शकतात. व्हीसी/ओएव्हीएम ची लिंक । ।।गधारक/सदस्य लॉगिनमध्ये उपलब्ध असेल जिथे कंपनीचा ईव्हन प्रदर्शित केला जाईल कृपया लक्षात घ्या की ज्या सदस्यांकडे ई-व्होटिंगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड नाहीत आणि ते वापरकर्ता आयडी आणि

पुढे कोणतीही व्यक्ती जी सुचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर शेअर्स घेते आणि कंपनीचे सदस्य बनते , गाणि निश्चित तारखेला म्हणजेच शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शेअर्स धारण करते ती atevoting@nsdl.co.in किंवा investor.tsil@banggroup.com येथे विनंती पाठवून यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते किंवा मतदानासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू

पासवर्ड विसरले आहेत ते परत मिळवु शकतात. शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी सुचनेमध्ये नमुद केलेल्या

या संदर्भात, सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की:

रिमोट इव्होटिंग सूचनांचे अनुसरण करून.

मेघाला विनंती पाठवा.

दिनांक : ०७ सप्टेंबर २०२२

ठिकाण : मुंबई

- २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ पासून स.९.०० वा. सुरू होईल आणि गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. गरुवार, २९.०९.२०२२ रोजी, सायं ५.०० वा. नंतर इलेक्टॉनिक माध्यमातन मतदान करता येणार नाही
- ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते सभेला उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. . ज्या सभासदांना मतदान करण्याचा अधिकार आहे परंतु त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क
- बजावला नाही ते एजीएम दरम्यान दि.०१.०९.२०२२ च्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व व्यवसायांसाठी ई-व्होटिंगद्वारे मतदान करू शकतात. एजीएम संपल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदानाचे निकाल जाहीर केले जातील. तपासनीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल सदस्यांच्या माहितीसाठी www.thomasscott.org या कंपनीच्या
- वेबसाइटवर टाकले जातील आणि स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील. कोणतीही शंका किंवा तक्रारी असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० वर कॉल करूँ शकता किंवा त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागू शकता. कंपनी investor.tsil@banggroup.com वर ईमेल पाठवून किंवा evoting@nsdl.co.in वर

थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेडकरित सही/∙ ब्रिजगोपाल बाळाराम बं व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन : ००११२२०३)

बंग ओयव्हरसिज लिमिटेड

सीआयएन : एल५ १९००एमएच १९९२पीएलसी०६७० १३ **नोंदणीकृत कार्यालयः** ४०५-४०६, केवल इंडस्ट्रियल इस्टेट, सेनापती बायट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई-४०००१३; **दूरध्वनी क्रमांक:** (०२२) ६६६०७९६५;

ई-मेलः cs@banggroup.com, वेबसाईट : www.banggroup.com ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, पुस्तक बंद करणे आणि ई-वोटिंगची माहिती

दि.०६.०९.२०२२ रोजी प्रकाशित झालेल्या आमच्या वृत्तपत्रातील जाहिरातींच्या संदर्भात, याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३०.०९.२०२२ रोजी दुपारी १२.३० वा (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कपनी कायदा, २०१३ (अधिनियम), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेट्स रेग्युलेशन, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन), एमसीए सामान्य परिपत्रक ०२/२०२२ दिनांक ०५.०५.२०२२ आणि सेबी परिपत्रके क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी?/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३.०५.२०२२ आणि या संदर्भात जारी केलेली इतर परिपत्रके, (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित) नुसार एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विमर्श करण्याकरिता होणार आहे.

वरील परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक अहवालासह एजीएमच्या सचनेच्या प्रती इलेक्टॉनिक पद्धतीने त्या

सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांनी कंपनी/निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/ दिपाँद्विटरी सहभागींकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदवला आहे आणि सचना विद्युत पध्दतीने पाठवण्याचे काम दि.०६.०९.२०२२ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. संपूर्ण वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, म्हणजे www.banggroup.com, बीएसई

लिमिटेडच्या वेबसाइटवर, म्हणजे www.bseindia.com/www.nseindia.com आणि https://www.evoting.nsdl.com/ वर. कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० नुसार, २०१४ मध्ये सुधारणा केल्याप्रमाणे आणि सुची नियमांचे विनियम ४४ वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य कट-ऑफ तारीख म्हणजे शक्रवार. दि.२३.०९.२०२२, एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केलेल्या व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. कंपनीने एजीएममध्ये रिमोर्ट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी

लिमिटेड (एनएसडीएल) ची सुविधा प्रदान केली आहे. सदस्य www.evoting.nsdl.com पोर्टलवर रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे त्यांचे मत देऊ शकतात.

ईमेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धतः ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी

- कंपनी/आरटीएकडे नोंदणी करावी. . . ज्या सदस्यांचे शेअर्स वास्तविक स्वरुपात आहेत त्यांनी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्कॅन केलेली स्व-साक्षांकित प्रमाणित प्रत) cs@banggroup.com
- वर ईमेलद्वारे प्रदान करण्याची विनंती केली आहे. ज्या सदस्यांचे शेअर्स डीमॅट स्वरूपात आहेत त्यांना डीपीआयडी-क्लायंट आयडी (१६ अंकीडीपी आयडी + क्लायंट लाभार्थी आयडी किंवा १६-अंकी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत. पॅन (स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) प्रदान करण्याची विनंती केली जाते. पॅन कार्ड), आधार (आधार कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन कॉपी) cs@banggroup.com वर ईमेलद्वारे प्रदान
- पर्यायाने भागधारक/सदस्य वर नमूद केलेली कागदपत्रे देऊन ई-व्होटिंगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनती करू शकतात.

एजीएममध्ये सामील होण्याची पद्धत

करण्याची विनंती केली आहे.

,नएसडीएल इव्होटिंग सिस्टीमच्या ॲक्सेस अंतर्गत एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या खालील पायऱ्यांद्वारे सदस्य प्रवेश करू शकतात. यशस्वी लॉगिन केल्यानंतर, सदस्य कंपनीच्या नावासमोर 'सामान्य सभेत सामील व्हा' मेन अंतर्गत उपलब्ध व्हीसी/ओएव्हीएम लिंकवर क्लिक करू शकतात. व्हीसी/ओएव्हीएम ची लिंक भागधारक /सदस्य लॉगिनमध्ये उपलब्ध असेल जिथे कंपनीचा ईव्हन प्रदर्शित केला जाईल कपया लक्षात घ्या की ज्या सदस्यांकडे ई-व्होटिंगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड नाहीत आणि ते वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड विसरले आहेत ते परत मिळवू शकतात. शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी सूचनेमध्ये नमूद केलेल्या रिमोट इव्होटिंग सूचनांचे अनुसरण करून.

पुढे कोणतीही व्यक्ती जी सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर शेअर्स घेते आणि कंपनीचे सदस्य बनते आणि निश्चित तारखेला म्हणजेच शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शेअर्स धारण करते ती evoting@nsdl.co.in किंवा cs@banggroup.com येथे विनंती पाठवून यूजर आयडी आणि पासवर्ड मिळव शकते किंवा मतदानासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

- या संदर्भात, सभासदांना याद्वारे सुचित करण्यात येते की: २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक
- शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ पासून स.९.०० वा. सुरू होईल आणि गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. संपेल.
- गुरुवार, २९.०९.२०२२ रोजी, सायं ५.०० वा. नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करता येणार नाही. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते सभेला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.
- ज्या सभासदांना मतदान करण्याचा अधिकार आहे परंतु त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावला नाही ते एजीएम दरम्यान दि.०१.०९.२०२२ च्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व व्यवसायांसाठी एजीएम संपल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदानाचे निकाल जाहीर केले जातील. तपासनीसांच्य
- अहवालासह घोषित केलेले निकाल सदस्यांच्या माहितीसाठी www.banggroup.com या कंपनीच्या वेबसाइटवर टाकले जातील आणि स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील. कोणतीही शंका किंवा तकारी असल्यास, तम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह शकता किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० वर कॉल करू शकता किंवा त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागू शकता. कंपनी cs@banggroup.com वर

ईमेल पाठवून किंवा evoting@nsdl.co.in वर मेघाला विनती पाठवा. थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेडकरिता

ब्रिजगोपाल बाळाराम बंग व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन : ००११२२०३)

WWW.FINANCIALEXPRESS.COM



Head Office, Corporate Services Department Lokmangal, 1501, Shivajinagar Pune - 411 005 020-25614336 / 239

Request For Proposal (RFP)

Bank of Maharashtra invites sealed tenders for "Supply, Installation, Testing and Commissioning of 500 KVA Diesel Generator Along With Comprehensive Maintenance For 05 Years At Head Office, Bank of Maharashtra, Lokmangal Pune". Prospective bidders may download the tender document of the RFP from Bank's Website www.bankofmaharashtra.in. Date of Submission: 20/09/2022 (14:00Hrs).

Any further Addenda/Corrigenda/Extension of dates/Clarifications/

Responses to bidder's queries in respect to the above tender shall only be posted on Bank's website www.bankofmaharashtra.in and no separate notification will be issued in newspaper.

Asst. General Manager, Corporate Services

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED CIN: L99999MH1995PLC094498

Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705.

Tel.: +91-22-6512 3124, Tele Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com NOTICE OF THE 27[™] ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INSTRUCTIONS AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting ("AGM") of the Members of BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED ("the Company") will be held on Wednesday, 28th September 2022 at 9.30 A.M. IST at 737, 7th Floor, The Bombay Oil Seeds & Oils Exchange Premises Co-operative Society Ltd., The Commodity Exchange, Plot Nos. 2, 3 & 4, Sector-19A, Vashi, Navi Mumbai, Maharashtra - 400705 in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") to transact the Ordinary and Special businesses, as set out in the NOTICE of the AGM which is available on the website of the Company at www.bsel.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd. at https://www.linkintime.co.in.

In compliance with the MCA Circulars, the Notice setting out the businesses to be transacted at the AGM and Annual Report of the Company for the financial year 2021-22 have been sent through electronic mode on Tuesday, September 6, 2022 to those Members whose e- mail addresses are registered with the Company/ Link Intime /Depositories.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended from time to time, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard-2 on General Meetings, Members holding the shares either in physical or demat form as on Wednesday, 21st September, 2022 (i.e. cut-off date) are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by Link Intime, on all the resolutions set forth in the Notice of AGM using the electronic voting system by remote e-voting.

The remote e-voting period commences from Sunday, 25th September, 2022 (9.00 a.m. IST) till Tuesday, 27th September, 2022 (05.00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by Link Intime at 5:00 p.m. on Tuesday 27th September, 2022 and Members shall not be allowed to vote through remote e-voting thereafter The Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date shall only be entitled for availing the remote e-voting facility to cast their vote. Any person who is not a Member as on the cut-off date should treat this notice for information purposes only. Once the votes on the resolutions are casted by the Member, it cannot be subsequently changed or voted again.

The Members who have exercised their vote through remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM but shall not be entitled to vote again at the AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of cut-off date, may obtain the login ld and password by sending a request at https://www.linkintime.co.in. However, if you are already registered with Link Intime for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forget your password, you can reset it by using "Forget User Details/Password" option available on

The manner of remote e-Voting and e-Voting at AGM by the Member holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of Link Intime Website at https://www.linkintime.co.in.

As per Section 91 of the Act the Register of Members and Share Transfer Books shall remain close from Thursday, 22rd September, 2022 to Wednesday, 28th September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

The Results on Resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM and the Resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of the requisite number of votes in favor of the Resolutions. The Result declared along with the Scrutinizer's Report will be available on the website of the Company at www.bsel.com and on of Link Intime Website at https: /www.linkintime.co.in and communicated to BSE Limited.

Place: Navi Mumbai

Date: 6th September, 2022

For BSEL Infrastructure Realty Limited

Bhavik Ajay Soni CFO, Director DIN: 08940749

BANG OVERSEAS LIMITED CIN: L51900MH1992PLC067013

Lower Parel (W), Mumbai - 400013; Tel No.: (022) 66607965 Email: cs@banggroup.com; website: www.banggroup.com

In continuation of our newspaper advertisement published on 06.09.2022, NOTICE IS

HEREBY given that the 30th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 30.09.2022 at 12.30 P.M. (IST) through Video Conferencing Transfer Agent (RTA)/ Depository Participants and electronic dispatch of notice has been completed on 06.09.2022. The full Annual Report is available on the website of the Company i.e. www.banggroup.com, website of BSE Limited, i.e. www.bseindia.com/ www.nseindia.com

Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, 23.09.2022, may cast their vote electronically on the business set out in the Notice of AGM. The company has availed facility of National Securities Depository Limited (NDSL) for providing remote e-voting/ e-voting facility at AGM. The members may cast their votes through remote E-voting facility at www.evoting.nsdl.com portal.

Manner of registering / updating email address Manner of Joining AGM Members who have not yet registered their e-mail Members may access by following addresses with Company are requested to get the steps mentioned in the notice of the same registered with the Company/RTA. AGM under access to NSDL e-

Members whose shares are held in physical form voting system. After successful are requested to provide Folio No., Name of login, Members may click on scanned copy of PAN card), AADHAR (self-against Company name.

available in Shareholder/ Member to cs@banggroup.com Members whose shares are held in demat mode login where the EVEN of Company are requested to provide DPID-CLID (16 digit will be displayed

DPID + CLID or 16-digit beneficiary ID), Name, Please note that members who do client master or copy of Consolidated Account not have user id and passwords for statement, PAN (self-attested scanned copy of e-voting and have forgotten the user PAN card), AADHAR (self-attested scanned id and passwords may retrieve the copy of Aadhar Card) to cs@banggroup.com. same by following the remote e-. Alternatively shareholder/members may send a voting instructions mentioned in the

request to evoting@nsdl.co.in for procuring user notice to avoid last minute rush. id and password for e-voting by providing above mentioned documents

September, 2022 may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or cs@banggroup.com or may use existing User ID and password for

In this regard, the Members are hereby further notified that:

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of the AGM for the Financial Year 2021-22.

a.m. and ends on Thursday, 29th September, 2022 at 5.00 p.m.

29.09.2022

7. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

AGM. The results declared alongwith the scrutinizers report shall be placed on the company website www.banggroup.com for the information of the members besides being communicated to stock exchange.

ii. In case of any guery or grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com/or call on toll free no. 1800 1020 990 or seek clarification from the Company by sending an email to

cs@banggroup.com or send a request to Megha at evoting@nsdl.co.in For Bang Overseas Limited

Brijgopal Balaram Bang Managing Director (DIN: 00112203) Date: September 07, 2022

ARROW GREENTECH LIMITED CIN: L21010MH1992PLC069281.

Regd. Office: 1/F, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai 400 053 TEL: 022 4974 3758. Email: contact@arrowgreentech.com,

Notice of AGM, Book Closure and Remote E-Voting Information

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting of the members of the Company will be held on Friday, the 30th September, 2022 at 4:30 PM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility in compliance with the applicable provisions of the Companies Act and Rules framed thereunder and the SEBI (LODR) Regulations 2015 read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No 02/2021 dated January 13, 2021 and Circular No. 02/2022 dated May 05, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular dated May 12,2020 followed by Circular dated 15th January, 2021 issued by SEBI, electronic copies of the Notice of 30th AGM and Annual Report for the Financial Year 2021-2022 has been sent on September 06, 2022 to all shareholders whose email addresses are registered with Company or with Company's Registrar and Share Transfer Agent, namely Link Intime India Private Limited (RTA) or with their respective Depositary Participants

If you have not registered your email address with the Company or with Company's Registrar and Share Transfer Agent, namely Link Intime India Private Limited (RTA) or with their respective Depositary Participants you may follow below instructions for registering/updating your email addresses:

Physical Holding

Please send a request to the Company at poonam@arrowgreentech.com providing folio No., Name of the shareholder, scan copy of Share Certificate (Front & Back), selfattested copy of PAN Card and any of Driving License, Election Identity Card and Passport for registering email address.

Please contact your Depositary Participant (DP) and register your

Demat Holding

email address and bank account details as per the process advised by your DP Members may note that the Notice will also be available on the Company's website at

www.arrowgreentech.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on website of the e-voting agency- National Securities Depository Limited at https://www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 91 of The Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 28th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive).

The Company is pleased to provide its members the facility to exercise their right to vote on

the resolutions proposed to be passed at the 30th AGM by remote e-voting and e-voting during the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using remote e-voting system as well as venue voting on the date of the AGM will be provided by NSDL.

The remote e-voting period commences on Tuesday, 27th September 2022 (9.00 a.m. IST) and ends Thursday, 29th September 2022 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he / she shall not be allowed to change it subsequently. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date, Friday 23rd September 2022. The procedure for e-voting is available in the Notice of the AGM. In case of any query, Member may refer to (FAQs) at https://www.evoting.nsdl.com/ or email to evoting@nsdl.co.in for any further clarifications regarding e-voting. A person who is not a Member as of the cut-off date should treat this Notice for information purpose only. Any person, who acquires shares and becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holds shares as of the cut-off date i.e. Friday 23rd September 2022 may obtain login id and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. Members, who need assistance before or during the AGM, can contact NSDL on

evoting@nsdl.co.in / toll free number 1800-222-990 or contact Mr. Sanieev Yadav. Assistant Manager- NSDL at sanjeevy@nsdl.co.in / 022-42165335

The afore-mentioned information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circular.

> For Arrow Greentech Limited Poonam Bansal

Date: 06.09.2022 Company Secretary Place: Mumbai

NOIDA TOLL BRIDGE COMPANY LIMITED CIN: L45101DL1996PLC315772

Regd. Office: Toll Plaza, Mayur Vihar Link Road, New Delhi - 110091 Tel 0120-2516447/495 Email: ntbcl@ntbcl.com, website: www.ntbcl.com INFORMATION REGARDING 26TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM") NOTICE is hereby given that 26th Annual General Meeting ("AGM") of the Members of Noida Toll Bridge Company Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, September 30, 2022 at 10:30 am through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, and Rules made thereunder, to transact the business(es) as set out in Notice of the

Securities and Exchange Board of India ("SEBI"), the Company is permitted to hold the AGM through VC/ OAVM, without the physical presence of the Members at a common

In compliance with the said Circulars, the 26th AGM of the Company is being held through VC/ OAVM and the Notice of the 26th AGM along with the Annual Report for Financial Year 2021-22 has been sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). The Notice of AGM along with the Annual Report is also available on the website of The BSE Limited at www.bseindia.com, The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com and on the Company's website at www.ntbcl.com. The Company has engaged the services of NSDL for providing facility of voting through remote e-voting, participation in the AGM through VC/OAVM and e-voting during the AGM.

Regulations, 2015 and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India: The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by

electronic means on the Resolutions set out in the Notice of the 26th AGM

 b) Day, Date and time of commencement of remote e-voting: Tuesday, September 27 2022 at 9.00 a.m. (IST)

d) Cut-off Date for remote e-voting: Friday, September 23, 2022

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice, holds shares as on the Cut-off Date i.e. September 23, 2022 should follow the instructions for e-voting as mentioned in the AGM Notice.

The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights through e-voting system at the AGM.

The Members are requested to note that:

Remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 p.m. on Thursday, September 29, 2022;

attend the AGM but shall NOT be entitled to cast their vote again; and

iii. Members holding shares in physical or in dematerialized form as on September 23, 2022, shall be entitled to vote.

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business(es) as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in

Members holding shares in physical mode who have not registered their e-mail addresses with the Company/KFin Technologies Limited/Depositories, they may do so by sending a duly signed request letter to KFin Technologies Limited by providing Folio No. and Name of the Shareholder (Unit Noida Toll Bridge Company Limited) Selenium Tower B, Plot 31- Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad 500032 or at einward.ris@kfintech.com or phone no. 040-2342 0814 or call toll free no. 1800 309 4001 at einward.ris@karvy.com. Members holding shares in demat mode are requested to contact the Depository Participant ("DP") and register the e-mail address in the demat account as per the process followed and advised by the DP.

For any query relating to attending the AGM through VC/OAVM or remote or e-voting before/during the AGM, Members may write to / contact at NSDL on evoting@nsdl.co.in/ 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL / Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL Toll Free Phone Nos. 1800 1020 990 / 1800 224 430 or email: evoting@nsdl.co.in / amitv@nsdl.co.in OR Mr. Gagan Singhal, Company Secretary & Compliance Officer, Noida Toll Bridge Company Limited, The Toll Plaza, Mayur Vihar Link Road, New Delhi - 110091, Ph. No.: 0120-2516495 or email: ntbcl@ntbcl.com

The Company has appointed M/s Kumar Wadhwa & Company as the Scrutinizer for overseeing/conducting the voting process in a fair and transparent manner.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with relevant rules made thereunder and Regulations 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 24, 2022 to September 30, 2022 (both days Inclusive) for the purpose of AGM.

working days of conclusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be displayed on the Company's website, website of NSDL and communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed. By Order of the Board

Place: Noida

Date: 07.09.2022

For Noida Toll Bridge Company Limited

QUEST SOFTECH (INDIA) LIMITED CIN: L72200MH2000PLC125359

Regd. Office: C-75/76, 7th Floor, Plot No-224, C Wing, Mittal Court, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400021 Tel: 022-68651155/1166 Fax: 022-61798045 Email: info@questprofin.co.in Website ; www.questsoftech.co.in

NOTICE OF THE 23th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INSTRUCTIONS AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 23rd Annual General Meeting (AGM) of the Members of QUEST SOFTECH (INDIA) LIMITED (CIN L72200MH2000PLC125359) will be held on Friday, September 30, 2022 at 10:30 a.m. at 102 Ameya House, Village Ambivali, Next To Aazad Nagar Junction, Above Standard Chartered Bank, Andheri West, Mumbai -400053 to transact the business, as set out in

The Company has sent notice of AGM together with the Annual Report on Tuesday, September 06 2022, through electronic mode to the whose email addresses are registered with the Company Depositories in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBIHO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 dated January 15, 2021 and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The Annual Report for the Financial Year 2021-22 can be downloaded from the Company's website www.questsoftech.co.in and the websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com, and on the website of Company's Registrar and Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited (Purva) at www.purvashare.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard 2 on General Meetings and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to offer electronic voting facility to its Members, to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the 23th AGM. The Members may cast their votes using an electronic voting system (remole e-voting). The remote e-voting period commences on Tuesday, 27th September 2022 at 9.00 a.m. and ends on Thursday, 29th September 2022 at 5.00 p.m. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, 23* September 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting, A person who is not a Member as on the said cut-off date should treat this Notice for Information purposes only.

Facility for voting shall also be made available during AGM for those Members who attended the AGM and who has not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again. We urge members to support our commitment to environmental protection by choosing to receive the Company's communication through email. Members holding shares in demat mode, who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective depository participants, and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's RTA. Purva to receive copies of the Annual Report 2021-2022.

The Results on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM and the resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of the requisite number of votes in favor of the Resolutions.

The Result declared along with the Scrutinizer's Report will be available on the corporate website of the company, and communicated to BSE Limited.

Notice is further given pursuant to Section 91 of the Act, that the Register of Members and Share Transfer Books shall remain close from Tuesday, September 27, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company. For Quest Softech (India) Limited

Place: Mumbai Dhiren Kothary Compliance Officer

Dated: 6th September, 2022



ABHISHEK CORPORATION LIMITED (Under Liquidation)

— CIN: L51491PN1993PLC073706 —

Regd. Office: Gat No. 148, Tamgaon, Kolhapur - Hupari Road,

Tal, Karveer, Dist, Kolhapur - 416 234. E-mail ID: investor@abhishekcorporation.com

website: www.abhishekcorporation.com , Tel. No.: 0231 - 2676191.

NOTICE OF THE 29" ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('Act') and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('Rules'), Notice is hereby given that: 1. The 29th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held

on Friday, 30th September, 2022 at 11:00 A.M. with physical presence of the members at a Reg. Office of the Company located at Gat No. 148, Tamgaon, Kolhapur-Hupari Road, Tal. Karveer, Dist. Kolhapur - 416 234 to transact the business as set out in the Notice of the 29th AGM in accordance with the applicable provisions of the Act and Rules read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') in this regard.

2. In compliance with the Act, Rules and applicable circulars issued by the MCA and the SEBI, The Notice of the 29th AGM along with Annual Report for the financial year ended 31st March, 2022 have been sent to all the members through electronic mode to all those members who have registered their e-mail address with the respective Depository Participants or the Company or its Registrar and Share Transfer Agents viz. Link In time India Private Limited ('RTA'). The said Annual Report along with the Notice convening the 29th AGM is also available on the Company's website viz. www.abhishekcorporation.com , BSE Limited's website viz. www.bseindia.com , National Stock Exchange of India Limited's website viz. www.nseindia.com

Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date i.e. 23rd September, 2022 ('cut-off date') may cast their vote electronically on the Ordinary and Special business as set out in the Notice of the 29th AGM through electronic voting system from a place other than venue of the AGM ('remote e-voting').

Pursuant to the provisions of Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 29th September, 2022 (both days inclusive) for the purpose of the 29th AGM.

5. All the members are informed that:

The Ordinary and the Special business as set out in the Notice of

29th AGM may be transacted through voting by electronic means; ii. The remote e-voting shall commence on Tuesday, 27th

September, 2022 at 9:00 A.M.; iii. The remote e-voting shall end on Thursday, 29th September, 2022

iv. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means and during the 29th AGM is Friday, 23rd September, 2022;

v. Any person, who acquires shares of the Company and becomes member after dispatch of the Notice of the 29th AGM and holding shares as on the cut-off date may obtain login ID and password by sending a request to the Company's RTA i.e. Link In time India

Private Limited; and vi. Members may note that:

 a) The remote e-voting module shall be disabled National Securities Depository Limited for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the aforesaid date and time, and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently;

 b) The facility for e-voting will also be available during the 29th AGM with ballot paper;

 The members who have cast their vote by remote e-votingfacility prior to 29th AGM may also participate in the 29th AGM with physical presence, but shall not be allowed to cast vote again during the 29th AGM; and

 d) A person whose name is recorded in the Register of Members List of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-offdate only shall be entitled to attend the 29th AGM and avail the facility of voting during the 29th AGM through ballot

6. The detailed manner of remote e-voting and e-voting by the members

holding shares in dematerialized mode, physical mode and for the members who have not registered their e-mailaddress is provided in the notice of the 29th AGM. Help desk for any technical issues, in case of Individual Shareholders holding securities in demat mode related to login through Depository i.e. NSDL can contact NSDL help desk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at

Toll Free No.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 & CDSL can contact CDSL help desk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43 and Individual Share-holders holding securities in physical mode / Institutional shareholders can contact RTA i.e. Link In time India Private Limited. For queries / grievances pertaining to remote e-voting process can be

addressed to the Company Secretary & Compliance Officer of the Company at the contact details given above. For Abhishek Corporation Limited

Anasaheb Mohite

Chairman & Managing Director



BYCULLA BRANCH: Jerbai Baug Building. Near Gloria Church, Dr. Babasaheb Ambedkar Road, Bycullar East, Mumbai 400027. Tel.: 022-23723228 / 23715101 Fax No.: 022-23721657 Email: bmmums0632@centralbank.co.in

NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002 (60 Day Notice for Movable/Immovable Property)

(Section 13 (2) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned, being the Authorised Officer of CENTRAL BANK OF INDIA BRANCH BYCULLA, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under section 13 (12) read with the rule 3 of the Security Interest (Enforcement Rules 2002, issued a demand notice for 60 days, A notice is hereby given that the following Borrowers/Guarantors have defaulted in the repayment of principal and interest of the various loans facility obtained by them from the Bank and the loan account(s) has/have been classified as Non-Performing Assets (NPA). The Demand notices were issued under Section 13 (2) ("the Act" or "SARFAESI Act") on last known addresses of those borrowers and their guarantors, but they have been returned unserved/not proper acknowledge. denied to received by them and as such they are hereby informed by way of this public notice, that the undersigned has taken the possession of property described herein below n the exercise of powers conferred upon him/her under section 13 (4) together with 13 (12) of the said Act read with Rule 8 & 9 of the said rules) ("the Act" or "SARFAESI Act") will be taken after 60 days from the date of paper publication, The borrowers/guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property, and any dealings with the property will be subject to the charge of the CENTRAL BANK OF INDIA BRANCH BYCULLA. This notice is issued without prejudice to any other rights available

Details of Secured Asset(s) Equitable Mortgaged(s)to be Amount Enforced Asset(s) and Outstanding Date of Name of the Name and Address Branch Demand (As of date Name Borrower's of title Holder(s)/ Notice of Demand Owner of Secured Notice) Asset(s) Who create Security interest BYCULLA Mr. Krushal Mr. Krushal 22.07.2022 Rs. **Gangaram Patil** 29,44,000/-Gangaram Patil Mr. Gangaram (Rupees, Mr. Gangaram Govind Patil Govind Patil Twenty Nine Address - E-706. Lakhs Forty Diva Agasan CASA Adriana, Kalyan Road, Lalita Four Flour Mill, Near Shil Road, Village Thousand Auto Stand, Diva Khoni, Taluka Kalyan, Only) + Future East, Dist-Dist Thana-421204. Interest Thane-400612

o our bank under the above SARFAESI Act-2002 and/or any other law in force.

Date: 19.08.2022 Place: MUMBAI

AUTHORISED OFFICER CENTRAL BANK OF INDIA **BRANCH BYCULLA**



TOYAM INDUSTRIES LTD (CIN: L74110MH1985PLC285384)

Regd. off.: 503, Shri Krishna, Opp. Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai-400053 | Tel.: 022-67425111 / 64646430; E-mail ID: info@toyamindustries.com; Website: www.toyamindustries.com

NOTICE TO THE MEMBERS FOR UPDATE OF E-MAIL ADDRESS AND OTHER INFORMATION

In view of the continuing of the COVID-19 pandemic, social distancing is a norm to be followed and oursuant to the Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 202 ssued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 08, 2021 Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 2/2022 dated May 05, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI" vide its circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (referred to as "SEBI Circular"), permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing "VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at the neeting. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations; 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars and SEBI Circular, the upcoming 37th AGM of the Company will be held on Friday, 30th September, 2022 at 04.30 P.M. (IST) through VC/OAVM, Hence, Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only.

Pursuant to the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, the Notice of 37th AGM along with the Annual Report for FY 2021-2022 will be sent through electronic mode only, to those Members whose E-mail addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent "RTA") or with Depository Participant ("DP")/ Depository. The Company is also providing e-voting during the AGM and remote e-voting facility to all its members similar to earlier practices

f your email address is already registered with the Company/RTA or DP/Depository, Notice of AGM along with annual report for FY 2021-2022 and login details for e-voting shall be sent to your registered email address. In case you have not registered your email address with the Company/RTA or DP/ Depository, please follow below instructions to register your email address for obtaining notice, annual report for FY 2021-2022 and login details for e-voting. Registration/updation of e-mail addresses & bank account details:

Send a request to RTA of the Company i.e. MAS Services Limited at T-34,

2nd Floor, Okhla Industrial Area Phase - II, New Delhi - 110 020 in duly

can also send the Form No. ISR-1 with digital signature to RTA's email id

investor@masserv.com under copy marked to company at

filled Form No. ISR-1, which can be downloaded from the website of the Company at www.mangalamcement.com under Investor Relation tab as well as RTA's website i.e. www.masserv.com under download tab. You

shares@mangalamcement.com

Please contact your DP and register your email address and bank account Demat Holding details as per the process advised by DP.

E-voting Information: The Company will provide its shareholders facility of remote e-voting through electronic voting services arranged by NSDL. Electronic voting shall also be made available to the shareholders participating in the AGM. Details regarding the same will be provided in the Notice of the AGM and will also be made available on the Company's website viz. www.toyamindustries.com

The Notice of AGM and Annual Report for FY 2021-2022 will also be available on Company's website

www.toyamindustries.com and website of BSE Limited at www.bseindia.com and Metropolitan

Stock Exchange of India Ltd at www.msei.in. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of Quorum under Section 103 of the Companies Act, 2013. n case of any query, the Members may contact or write RTA at address & E-mail ID as mentioned

above under copy marked to the Company For Toyam Industries Limited

Place: Mumbai Date: 05/09/2022

GSS Infotech Limited Regd. Office: Wing-B, Ground Floor, N Heights, Plot No. 12 TSIIC Software Units Layout, Madhapur, Serilingampally Mandal, Rangareddy District, Hyderabad-500081, Telangana, India

www.gssinfotech.com CIN No: L72200TG2003PLC041860

Tel: 91 40 4455 6600 | E-mail: Company.secretary@gssinfotech.com

Abhishek Pokharna

Company Secretary

NOTICE TO THE SHAREHOLERS INFORMING ABOUT 19TO ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Shareholders may note that the 19th Annual General Meeting (AGM) of the Members of GSS Infotech Limited ('the Company') will be held on Friday, 30 September, 2022 at 10.30 A.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business that is as set out in the

. In view of the Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5, 2020 read together with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020, and General Circular No. 2/2021 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) (collectively referred to as "MCA Circulars") permitted convening the AGM through VC or OAVM, without the physical presence of the members a a common venue. In accordance with the MCA Circulars, provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the 19th AGM of the Company will be held through VC / OAVM.

3. In compliance with the aforementioned MCA circulars and SEBI circular dated 12 May, 2020, the notice of the AGM, the standalone and consolidated financia statements for the financial year 2021-22, along with Board's Report, Auditors Report and other documents required to be attached thereto (i.e. Annual Report 2021-22) will be sent only by electronic mode to those Members whose email IDs are registered with the Registrar & Transfer Agent (RTA) of the Company of Depositories. The Notice of the AGM and Annual Report will also be available or the website of the Company at www.gssinfotech.com, website of Bigshare Services Pvt. Ltd. the RTA of the Company at www.bigshareonline.com and websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

and BSE Limited at www.bseindia.com.

bsshyd@bigshareonline.com

Place: Hyderabad

Date:06 September, 2022

The members can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM and manner of participation in the remote e-voting or casting the vote through the e-voting facility system during the AGM are provided in the Notice. Members attending the AGM through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

The facility of casting votes by a Member using an electronic voting system (Remote e-voting) as well as voting during the AGM will be provided by CSDL. A detailed procedure for voting is provided in the Notice of the AGM. If your e-mail ID is already registered with the Company / RTA / Depositories, login

details for e-voting are being sent on your registered e-mail ID. The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM. In case of a member whose e-mail address is not registered / updated with the Company / RTA / Depository Participant(s), please follow the following steps to

generate your login credentials: a) Members holding shares in physical mode and who have not registered updated their email address with the Company are requested to register / update the same by writing to the Company's RTA, Bigshare Services Pvt. Ltd. with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card a

b) Members holding shares in dematerialised mode who have not registered their e-mail addresses with their Depository Participant(s) (DPs) are requested to register / update their email addresses with the DPs with whom they maintain

c) After due verification, the RTA will forward your e-voting login credentials to

Members holding shares in demateriliazed mode are requested to intimate al changes pertaining to their bank details, ECS mandates, email addresses nominations, power of attorney, change of address, name, etc, to their DPs only and not to the Company or RTA. Any such changes effected by the DPs wil automatically reflect in the Company / RTAs subsequent records. Members holding shares in physical mode are requested to intimate all such changes to RTA of the Company.

For **GSS Infotech Ltd**. R.K.Pooja Company Secretary

financialexp.epapr.in

Place : Mumbai

Registered office: 405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

(VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM in accordance with the Companies Act, 2013 (Act), SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), MCA General Circular 02/2022 dated 05.05.2022 and SEBI Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated 13.05.2022 and other circulars issued in this regard, (collectively referred to as "Circulars"). In compliance with the above circulars copies of the Notice of AGM along with Annual Report has been sent electronically to those members who have registered their email address with Company/ Registrar and Share

and at https://www.evoting.nsdl.com/ FURTHER pursuant to provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the

shareholder, scanned copy of the share VC/OAVM link available under the certificate (front and back), PAN (self-attested 'Join General Meeting" menu attested scanned copy of Aadhar Card) by email The link for VC/OAVM will be

FURTHER any person who acquires shares and becomes member of the company after the Notice has been sent electronically and hold shares as on the cut-off date i.e. Friday, 23rd

Remote E-voting period shall commence from Tuesday, 27th September, 2022 at 9.00 . Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M. on Thursday

The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remote e-voting may vote during the AGM through e-voting for all business specified in the Notice dated 01.09.2022 . The results of the voting shall be announced within 48 hours of the conclusion of the

Pursuant to relevant Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and the

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Day, Date and time of end of remote e-voting: Thursday, September 29, 2022 at 5.00.

The Members who have already cast their vote through remote e-voting may

dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided the AGM Notice.

The result of the remote e-voting / e-voting during AGM shall be declared within two

Gagan Singhal Place: Kolhapur. (Company Secretary & Compliance Officer) Date: 06th September, 2022